

CIN No.: L65990MH1983PLC031384

September 07, 2023

To,
BSE Limited
Phiroz Jeejeebhoy Towers,
Dalal Street, Mumbai - 400101
Email - corp.relations@bseindia.com
Security code - 508963

Sub: Newspaper Advertisement regarding Notice of 39^{th} Annual General Meeting ('AGM'') of the Company through Video Conferencing/Other Audio Visual Means. Book Closure and E-voting information.

Dear Sir / Madam,

Pursuant to the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 (as amended), Regulations 44 and 47 of the SEB1 (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with General Circular Nos. 14/2020, 17/2020 and 20/2020 dated April 8, 2020, April 13, 2020 and May 5, 2020 and Circular No 02/2021 dated January 13, 2021 and all other relevant circulars issued from time to time respectively by the Ministry of Corporate Affairs and SEB1 Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/ CIR/P/2020/79 dated May 12, 2020, copies of the newspaper advertisement published in "Mumbai Samachar" in English and "Navshakti" in Marathi language on September 07, 2023 regarding Notice of 39th AGM of the Company scheduled to be held on Friday, September 29, 2023 at 11.00 am through Video Conferencing/Other Audio Visual Means facility, Book Closure and E-voting information are enclosed herewith. The same is also available on website of the Company at www.sterlingguaranty.com

You are requested to take the above on record. Thanking you,

Yours faithfully,

For Sterling Guaranty & Finance Limited

Dharmen Mehta

Director

REGD. OFFICE: Office No 3rd & 4th, 3rd Floor, The Centrium, Village Kurla Kirol, Kurla (W), Mumbai 400070

TEL: 91-22-22840019. Email: sterling.guaranty@gmail.com
Website: www.sterlingguaranty.com

OICICI Bank

शाखा कार्यालय: आयसीआयसीआय बँक लिमिटेड, तळमजला, आकृती केंद्र, एमआयडीसी, टेलिफोन एक्सचेंज जवळ, आकृती स्टार समोर, अंधेरी पूर्व, मुंबई- 400093.

। नियम ८(६) चे तरतदीकडे पहा 1

तरतुदीनुसार स्थावर मालमत्तेचा ई-लिलाव विक्री सूचना. सर्वसामन्य लोक आणि विशेषतः कर्जदार आणि जामीनदार यांना सचना देण्यात येत आहे की खाली वर्णन केलेली स्थावर मालमत्ता जी सिक्युअर्ड क्रेडीटर यांच्याकडे गहाण/ चार्ज्ड करण्यात आली असुन, त्याचा प्रत्यक्ष ताबा आयसीआयसीआय बँक लि.चे अधिकारी यांनी घेतला असून ती

अ. क्रं.		काही असल्यास ज्ञात बोजासह तारण मत्तेचा तपशील रक्कम ह्सारा इसारा अनामन ठेव आणि वेळ			लिलाव तारीख आणि वेळ	
(ੲ)	(बी)	(सी)	(डी)	(ई)	(एफ)	(जी)
1.	योगेश एस खांडेपारकर (कर्जदाराचे), सुरेखा एस खांडेपारकर (सह-कर्जदाराचे) कर्ज खाते क्रमांक LBMUM00004949072	फ्लॅट नंबर २०२, दुसरा मजला विंग ए, विनायक आंगन जवळ एचपी पेट्रोल पंप, कर्जत, नवी मुंबई, महाराष्ट्र, नवी मुंबई– ४१०२०१: मोजमापित क्षेत्र २१.७५ चौ.मी. (चटई क्षेत्र)	₹ १४,३५, ६३२/- (दि. ऑगस्ट ३१,२०२३ पर्यंत)	₹ 6,69, 00, ₹ 66,900/-	सप्टेंबर १८, २०२३ सकाळी ११:०० ते दुपारी ०२:०० पर्यंत	
	निखिल प्रियदर्शी (कर्जदाराचे), प्रियदर्शी मोटर्स प्रायव्हेट लिमिटेड (सह–कर्जदाराचे) कर्ज खाते क्रमांक LBPTN00001975890	फ्लॅट नं. ६०१, ६वा मजला, लक्सेरिया, प्लॉट नं.७१ आणि ७२, बिल्झिंग नं.१, सीटीएस क्र. १३७४, एस व्ही नगर, वर्सोवा, अंधेरी (पश्चिम), मुंबई – ४०००५३. मोजमापित क्षेत्र १४६ चौरस फूट बांधलेले क्षेत्र (ज्ञात बोजा– बिल्डर देय)	₹ १,९०,५७, १३३/- (दि. ऑगस्ट ३१,२०२३ पर्यंत)	₹ २,२०,००, 000/- ₹ १९,८०, 000/-	सप्टेंबर १८, २०२३ दुपारी ०२:०० ते संध्याकाळी ०५:०० पर्यंत	

,जन्सीच्या वेबसाईटवर आयोजित करण्यात येईल. तारणदार/नोटीसी यांना **दि. सप्टेंबर २९, २०२३** रोजी **संध्याकाळी ५.००** वाजणेपूर्वी एकूण थकबाकी आणि पढील व्याजासह रक्कम परतफेड करण्याची संधी देण्यात येत आहे. अन्यथा सदर तारण मालमत्तावरील परिशिष्टाप्रमाणे विक्री करण्यात येईल

संभाव्य बोलीदारांनी बयाणा रक्कम (ईएमडी) **आयसीआयसीआय बँक लिमिटेड, लेवल ३-५, ७४ टेक्नो पार्क, सीप्झ गेट क्रमांक ०२ समोर, मरोल एमआयडीसी, अंधेरी पूर्व, मुंबई ४०००९३** यांचेकडे डीमांड ड्राफ्ट (डीडी) (कॉलम ई पहा) **दि. सप्टेंबर २९, २०२३** रोजी **संध्याकाळी ०४.००** वाजणेपूर्वी सादर करावी आणि त्यानंतर त्यांनी त्यांचा प्रस्ताव फक्त वर नमूद वेबसाईटमार्फत **दि. सप्टेंबर २९, २०२३** रोजी **संध्याकाळी ५.००** वाजणेपूर्वी ईएमडीच्या पैसे भरल्याच्या पुराव्यासाठी बँक पोचसह– डीडीची स्कॅन केलेल्या ईमेजसह सादर करणे आवश्यक आहे. कृपया नोंद घ्यावी, जर संभाव्य बोलीदारांना वेबसाईटमार्फत त्यांचे प्रस्ताव सादर करणे शक्य नसल्यास, स्वाक्षरीकृत निविदा दस्तावेजाची प्रत आयसीआयसीआय बँक लिमिटेड, लेवल ३-५, ७४ टेक्नो पार्क, सीप्झ गेट क्रमांक ०२ समोर, मरोल एमआयडीसी, अंधेरी पूर्व, मुंबई ४०००९३ येथे दि. सप्टेंबर २९, २०२३ रोजी संध्याकाळी ५.०० वाजणेपूर्वी सादर करता येतील. बयाणा रक्कम राष्ट्रीयकृते/वर्गीकृत बँकेकडील डीडी/पीओ **''आयसीआयसीआय बँक लिमिटेड''** यांच्या नावे **मुंबई** येथे देय सादर करावा.

्राहणीसंबंधित, लिलावाच्या शर्ती व अटी किंवा निविदा सादर करण्याशी संबंधित कोणत्याही खुलाशाकरिता कृपया संपर्क **आयसीआयसीआय बँक लिमिटेडला ७३०४९१५५९४/८४५४०८९३५३** वर संपर्क करा. कृपया नोंद घ्यावी की मार्केटिंग एजन्सी १. मे. नेक्सझेन सोल्यूशन्स प्रायव्हेट लिमिटेड, २. ऑजीओ ॲसेट मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड,

३. मॅटेक्स नेट प्रायव्हेट लिमिटेड यांनादेखील सदर मालमत्तेच्या विक्री सुविधेसाठी नेमण्यात आले आहे. कोणतेही कारण न देता कोणतीही किंवा सर्व बोली स्विकारणे किंवा नाकारणेचा अधिकार प्राधिकृत अधिकान्यांकडे राखीव आहे. विक्रीच्य विस्तृत शर्ती व अटींकरिता कृपया भेटा, www.icicibank.com/n4p4s

दिनांक : सप्ट्रेंबर ०७, २०२३

प्राधिकृत अधिकारी आयसीआयसीआय बँक लिमिटेड

अाहेत ती थकबाकी रक्कम

SBI State Bank of India शाखा - स्ट्रेस्ड ॲसेटस् मॅनेजमेंट ब्रांच - ॥ पत्ता : स्ट्रेस्ड ॲसेट मॅनेजमेंट शाखा -॥,

______ प्राधिकृत अधिकाऱ्यांचे तपशील नाव : श्री. बिपिन किशोर बारा मोबाईल: ८४५८९५५१११ लॅण्डलाईन क्र. (कार्यालय) : ०२२-४१६११४०३

रहेजा चेंबर्स, तळमजला, विंग बी, फ्री प्रेस जर्नल मार्ग, निरमन पॉईंट, मुंबई-४०० ०२१ फोन क्र. :०२२-४१६११४०३, फॅक्स : ०२२-२२८११४०३, ई-मेल आयडी : team10.15859@sbi.co.in परिशिष्ट-IV-ए (नियम ८(६) ची परंतुके पहा)

स्थावर मिळकतीच्या विक्रीकरिता विक्री सूचना

सिक्यरिटायझेशन अँड रिकन्स्टक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटम अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट. २००२ सहवाचता सिक्यरीटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट रुल्सच्या नियम ८ (६) अन्यर्थे स्थावर मिळकतीच्या विक्री करीता ई लिलाव विक्री सूचना सर्वसामान्य जनता आणि विशेषतः कर्जदार आणि हमीदार यांना सूचना याद्वारे देण्यात येते की, खालील वर्णिलेली स्थावर मिळकत तारण धनको म्हणून (स्टेट बँक ऑफ इंडिया) कडे

गहाण आहे, जिचा प्रत्यक्ष कब्जा स्टेट बँक ऑफ इंडियाच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी घेतला आहे, ती '**'जे आहे जेथे आहे तत्याने, जे आहे जसे आहे तत्याने आणि जे काही आहे** तेथे आहे तत्वाने" विकण्यात येणार आहे.

बँकेच्या थकबाकीच्या वसुलीकरिता (सरफैसी ः	ॲक्ट, २००२ अंतर्गत) प्रभारित मिळकतीच्या लिलाव येथील खाली [,]	ल विनिर्दिष्ट अटीवर करण्यात येणार आहे.
कर्जदारांचे नाव	हमीदार(रां)चे नाव	जिच्या वसुलीकरिता मिळकती विकल्या जाणार

।। सालिटअर टक्सफब अण्ड ट्रंडस प्रा.		वयक्ताक हमादार			०५.११.२०१२ राजा		
लि. १.		१. श्री. रिंकू आय पा	टोडिया, संचालक		रु. १३,७४,५५,६७३.१५ + ४.११.२०१२ पासून		
ı	कॉर्पोरेट ऑफिस : – ६०५, बिझनेस २. श्रीमती उ		२. श्रीमती अनिता अ	ार पाटोडिया , संचालक		त्यावरील व्याज + खर्च आणि परिव्यय	
ı	क्लासिक, चिंचोली बंदर रोड, मालाड का		कॉर्पोरेट हमीदार :			मागणी सूचना तारीख :- ५.११.२०१२	
ı	(पश्चिम), मुंबई-४	०० ०६४	मे. गीता गोपाल सिंथे	टीक प्रा. लि.		**	
ı	नामाधिकार	मिळकती	वे वर्णन	ई-लिलावाची तारीख	-	राखीव किंमत / (इअर)/	मिळकतीच्या
ı	विलेखधारकाचे			आणि वेळ		बोली वाढविण्याची रक्कम	निरीक्षणाची
ı	नाव						तारीख आणि वेळ
ı	गीता गोपाल	संच क्र. १: - युनिट क्र	. ६०१, ६ वा मजला,	तारीख: २६.०९.२०२३	रार	बीव किंमत रु. १.०६ कोटी	१२.०९.२०२३
-1	~ ` ` `	`			l		

ए-ए, सोलारिस इंडस्ट्रीअल इस्टेट, एल ॲण्ड ज्याच्या खाली मालमत्ता विक्री होणार नाही टी गेट क्र. ६ समोर, साकी विहार रोड, अंधेरी (पू), मुंबई ४०००७२ गीता गोपाल इसारा अनामत रक्कम (इअर) राखीव किंमतीच्या १०% म्हणजे रु. १०.६० लाख स. ११.०० ते सायं. ४.०० वा . ४.०० पर्यंत , प्रत्येकी सिंथेटीक प्रा. लि. च्या नावे १० मिनिटांच्या अमर्याद क्षेत्र - ९५६ चौ.मी. कार्पेट क्षेत्र विस्तारांसह 9,00,000/-

*सावधान: ही नोंद घ्यावी की सदर ई−िललाव हा ''जे आहे जेथे आहे तत्वाने, जे आहे जेते आहे तत्वाने आणि जे काही आहे तेथे आहे तत्वाने करण्यात येणार आहे

- कार्यालय क्र. ६०२, ६०३ आणि ६०४ हे मे. पाल ट्रेडिंग कंपनी प्रा. लि. च्या खात्यामध्ये गहाण आहे, सदर ३ कार्यालय आमही एकाच संचात ठेवले आहेत. जे एकूण रु. २.४७ कोटी करीता २६.०९.२०२३ रोजीस लिलाव करण्यात येणार आहे. वेगळी ईं-लिलाव सूचना ०७.०९.२०२३ दिनांकीत फ्री प्रेस जर्नल आणि नवशक्ती मध्ये प्रकाशित करण्यात
- कार्यालय क्र. ६०१, ६०२, ६०२ आणि ६०४ हे आतून एकत्रित आहेत. सर्व चार कार्यालयांची हे एकत्रित तत्वावर विक्री केली जाईल. बोलीदारांनी सर्व चार कार्यालयांकरीर बोली लावणे आवश्यक आहे.

इच्छुक बोलीदार/खरेदीदारांनी लिलावाच्या वेळेपूर्वी पुरेशा आगाऊ त्यांच्या ग्लोबल इएमडी वॉलेटमधून ऑनलाईन माध्यमाने आमचे सेवा पुरवठादार मे. एमएसटीसी लि.चे ई-लिलाव वेवपोर्टल https://www.mstcecommerce.com/auctionhome/lbapi/index/jsp मध्ये नोंदणी मार्फत इअर रक्कम हस्तांतर करायची आहे. ग्लोबल इएमडी वॉलेटमध्ये इअर रक्कम उपलब्ध नसल्यास सिस्टम बोलीसाठी परवानगी देणार नाही. नोंदणी, केवायसी दस्तावेजांची पडताळणी आणि ग्लोबल इएमडी बॅलेट मध्ये इअरचे हस्तांतर लिलावापुर्वी पुरेशा आधी पूर्ण करणे आवश्यक आहे. इच्छुक बोलीदार ई-लिलाव बंद होण्यापूर्वी एनएसटीसीकडे पूर्व बोली इअर जमा करू शकतात. पूर्व बोली इअरचे क्रेडिट हे एमएसटीसीच्या बँक खात्यामध्ये प्रदानाची पावती प्राप्त झाल्यानंतर आणि ई-लिलाव वेबसाईटमध्ये अशी माहिती अपडेट झाल्यावरच देण्यात येईल. याला बँकिंग प्रक्रियेनुसार काही वेळ लागू शकतो आणि त्यामळे बोलीदारांनी त्यांच्या हितार्थ शेवटच्या मिनिटाच्या कोणत्याही समस्या टाळण्यासाठी परेशा आधी पर्व बोली इअर रक्कम सादर करण्याचा सळा देण्यात येत आहे तेथे कोणताही बोजा प्राधिकृत अधिकाऱ्यांना माहिती नाही. तथापि इच्छुक बोलीदारांनी संबंधित कार्यालय/विभागाकडून मिळकतीवरील भारांच्या संदर्भात रितसर तपास आणि त्यांची स्वतःची चौकशी करणे आवश्यक आहे. सर्व साविधिक/असाविधिक थकबाकी, कर, दर, निर्धारण, प्रभार, शुल्क इ. कोणतेही प्राधिकरण किंवा कोणाचीही देणी ही फक्त यशस्वी

विक्रीच्या तपशिलवार अटी आणि शर्तीकरिता कृपया स्टेट बँक ऑफ इंडिया, तारण धनकोची वेबसाईट www.sbi.co.in आणि https://www.mstcecommerce.com/auctionhome/ibapi/index/jsp मध्ये दिलेल्या लिंकचा सर्दर्भ घ्यावा.

सरफैसी ॲक्ट रुल्स ८(६) अंतर्गत १५ दिवसांची सांविधिक विक्री सूचना सदर प्रकाशन हे सिक्यरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ८ च्या तरत्दींच्या अंतर्गत आवश्यक नुसार कर्जदार/हमीदार/गहाणवटदार यांना १५ दिवसांची सुचना सुध्द

आहे. मिळकतीचा लिलाव करण्यात येईल आणि थकीत काही असल्यास तुमच्याकडून व्याज आणि परिव्यय सह वसुली करण्यात येईल.

दिनांक : ०७.०९.२०२३, ठिकाण : मुंबई

कर्जदारांचे नाव

दिनांक - ०२.०९.२०२३

स्थळ - मुंबई/नवी मुंबई.

बोलीदाराची जबाबदारी राहील.

प्राधिकृत अधिकारी, स्टेट बँक ऑफ इंडिया

स्थावर मालमत्तेचे वर्णन

अभ्युदय को-ऑप. बँक लि.

वसुली विभाग, श्रमसाफल्य बिल्डिंग, ६३, ग. द. आंबेकर मार्ग, परळ गाव, मुंबई ४०० ०१२. फोन नं. २४९५ ३६९४/९५/९७, ईमेल :- recovery@abhyudayabank.net

> [नियम ८ (१) अन्वये] ताबा सूचना

ज्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकार **अभ्युदय को-ऑप. बँक लि.** या संस्थेचे **प्राधिकृत अधिकारी म्हणून सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ्** ायनान्शियल असेट्स ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट कायदा २००२ (२००२ च्या ५४) मधील कायद्याचे कलम १३(१२) व सिक्युरिटी <mark>इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) नियम २००२ मधील नियम ३ अन्वये</mark> प्राप्त झालेल्या अधिकारानुसार खालील कर्जदाराला **मागणी नोटी**स पाठवून त्यांनी . घेतलेले कर्ज व त्यावरील व्याज त्यांना नोटीस मिळाल्यापासून ६० दिवसांचे आत भरण्यास कळविले होते. कर्जदारानी उपरोक्त नोटीसीप्रमाणे माणणी केलेली रक्कम मुदतीत भरणेकामी कसूर केली आहे. त्याअर्थी, कर्जदार व तमाम जनतेस कळविण्यात येते की, खाली सही करणाऱ्यांनी खालील परिशिष्टात नमूद केलेल्या मिळकर्तींचा सदर कायद्याच्या नियम क्र. ८ सह वाचावयाच्या **सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) नियम २००२** कायद्याचे कलम १३ च्या उप कलम (४) अन्वये **प्रत्यक्ष/सांकेतिक ताबा** घेतला आहे. सुरक्षित मालमत्तेची पूर्तता करण्याकरिता उपलब्ध वेळेच्या संदर्भात, कलम १३च्या उप कलम (८) च्या तरतुदीकडे कर्जदाराचे लक्ष वेधून घेण्यात येत आहे. सबब विशेषतः कर्जदार व तमाम जनतेस कळविण्यात येते की, खालील परिशिष्टात नमूद केलेल्या मालमत्तेसंदर्भात कोणीही कोणाशीही कोणत्याही प्रकारचा तबदिलाचा/हस्तांतरणाचा करार करू नये, याऊपर कोणीही तसा व्यवहार केल्यास तो बेकायदेशीर ठरेल व त्यावर प्रथम **अभ्युदय को-ऑप. बँक लि**.ची येणे बाकी रक्कम व त्यावरील व्याज याचा बोजा राहील याची जनतेने दखल घ्यावी.

तारीख

मागणी नोटिसीची तारीख ताबा घेतल्याची

व येणे बाकी

-				
9.	मे. मिलेनियम फार्म फ्रेश	02.99.2029	95.96.5053	सदनिका क्र.२४०२, अंदाजित क्षेत्रफळ २२५ चौ.फुट
	प्रोप्रा. श्री. बाबुलाल अलगुराम गुप्ता	ক. ५१,०५,०१२.८४	(प्रत्यक्ष ताबा)	कारपेट क्षेत्र, बिल्डिंग क्र. ५/सी. मुंबई टॉवर सीएचएस
	(कर्जदार आणि मालक)	+ दि. ०१.११.२०२१		लि., मुंबई मिल वर्कर ट्रान्झिट बिल्डिंग, आर.एम.
		पासूनचे पुढील व्याज		भोगले मार्ग, न्यु हिंद मिल कंपाऊंड, सिटी सर्व्हे क्र.
		Ticker describe		७४९, ८/७१६, माझगाव, मुंबई - ४०० ०१०.
				मालक :- श्री. बाबुलाल अलगुराम गुप्ता
	मे. प्युचर मोनोमर पॅकेजिंग प्रा.लि. (कर्जदार) श्री. शरद साहेबराव गायकवाड (संचालक आणि मालक) सौ. तेजस्वी शरद गायकवाड	<u>०२.०५.२०२३</u> रु. ३,९३,१३,७०५/- + दि. ०१.०५.२०२३ पासूनचे पुढील व्याज	<u>०२.०९.२०२३</u> (सांकेतिक ताबा)	पलॅंट नंबर बी/१२, अंदाजे क्षेत्र ५१.३० चौ.मी. म्हणजे ५५२ चौ.फू. बिल्ट-अप, दुसऱ्या मजल्यावर, मुकुंद एम्प्लाईज सीएचएस लि., बी विंग, प्लॉट बेअरिंग सर्व्हें क्र.४, हिस्सा क्र.२(पी), सिटी सर्व्हें क्र. १६७ (पी) आणि २७९(पी) यावरील बांधकाम, गोविंद नगर, नेताजी पालकर मार्ग गाव असल्फा, घाटकोपर (प.), तालुका - कुर्ला, मुंबई येथे स्थित आहे आणि
	(जामीनदार आणि मालक)			सर्व स्वातंत्र्य, विशेषाधिकार, सुखसोयी, सामान्य सुविधा, फायदे, उपभोग, वारसा किंवा परिसर किंवा त्याचा कोणताही भाग यासह. फ्लंट आणि एकत्रितपणे सर्व फर्निचर, फिक्स्चर आणि फिटिंग्ज, इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक उपकरणांसह उपकरणे, वस्तू, वस्तू, इ. या फ्लंटला जोडलेले किंवा ठेवलेले किंवा पहून ठेवलेले आणि सर्व हक्क, सुविधा, त्याच्याशी संलग्न आणि त्याचा प्रत्येक भाग.
		<u>0२.०५.२०२३</u>		मालक :- श्री.शरद साहेबराव गायकवाड
		ফ. १,१९,३९,६४०.४६/-		फ्लॅट क्र. ३०२, अंदाजित कार्पेट क्षेत्रफळ ४५.७८
		+ दि. ०१.०५.२०२३ पासूनचे पुढील व्याज		बो. मी. तिसरा मजला, प्लंटिनम ऑरा या नावाने ओळखल्या जाणाऱ्या इमारतीत (सध्या प्लंटिनम ऑरा सीएचएस लि. महणून ओळखले जाते) प्लॉट नं.२७, सेक्टर नं.२०, कळंबोली (रोडपाली), नवी मुंबई, ता. पनवेल, जि. रायणड आणि एकत्रितपणे सर्व स्वातंत्र्य, विशेषाधिकार, सुखसोयी, सामान्य सोयी, फायदे, उपभोग, आनुवंशिकता किंवा परिसर किंवा त्यातील कोणताही भाग या प्लंटसह आणि एकत्रितपणे सर्व फानिंचर, फिक्स्चर आणि फिटिंग्ज, इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक उपकरणे, वस्तूंसह उपकरणे, वस्तू इ. जोडलेल्या किंवा ठेवलेल्या किंवा त्या प्लंटमध्ये किंवा त्या पर्लंटमध्ये किंवा त्यावर पडून राहिल्या आहेत आणि सर्व हक्क, सोयी, त्याच्याशी संलंग्ज असलेले आणि त्यावा प्रत्येक भाग
				मालक :- श्री.शरद साहेबराव गायकवाड आणि
				सौ.तेजस्वी शरद गायकवाड
_				

प्राधिकृत अधिकारी अभ्युदय को-ऑप. बँक लि. रिलायन्स इनोवेटिव बिल्डिंग सोल्यूशन्स प्रायव्हेट लिमिटेड नोंदणीकृत कार्यालयः ४था मजला, कोर्ट हाऊस, लोकमान्य टिळक मार्ग, धोबी तलाव,

मुंबई - ४०० ००२. दूरध्वनी क्रमांक: ०२२ ६७६७३८०० CIN: U52100MH2007PTC174895

प्रपत्र क्रमांक: आयएनसी-२६

(कंपनी (स्थापना) नियम, २०१४ मधील नियम ३० अन्वये) कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय एका राज्यातून दुसऱ्या राज्यात स्थलांतरित करण्यासाठी वर्तमानपत्रात प्रसिद्ध करण्याची जाहिरात

> केन्द्र सरकार/प्रादेशिक संचालक पश्चिम विभाग, मुंबई यांच्यासमोर

कंपनी कायदा, २०१३ च्या कलम १३ च्या उपकलम (४) च्या आणि कंपन्या (स्थापना) नियम, २०१४ मधील नियम ३० च्या उपनियम (५) च्या पोटकलम (अ) च्या प्रकरणात

रिलायन्स इनोवेटिव बिल्डिंग सोल्यूशन्स प्रायव्हेट लिमिटेड, ज्यांचे नोंदणीकृत कार्यालय ४था मजला, कोर्ट हाऊस, लोकमान्य टिळक मार्ग, धोबी तलाव, मुंबई, महाराष्ट्र – ४०० ००२, येथे आहे, त्यांच्या प्रकरणात

.अर्जदार कंपनी

प्रति.

याद्वारे सर्वसामान्य जनतेस सूचना देण्यात येते की, कंपनी कायदा, २०१३ च्या कलम १३ अंतर्गत कंपनीला तिचे नोंदणीकृत कार्यालय **''महाराष्ट्र राज्यातून'' ''हरयाणा राज्यात''** बदलता यावे म्हणून दिनांक २९ ऑगस्ट, २०२३ रोजी वार्षिक सर्वसाधारण सभेत मंजूर केलेल्या विशेष ठरावानुसार कंपनीच्या संघटनेच्या मसद्यात केलेल्या बदलांना मान्यता प्राप्त करण्यासाठी कंपनी केन्द्र सरकारकडे अर्ज करण्याचे प्रस्तावित करीत आहे

कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयाच्या या प्रस्तावित बदलामुळे, ज्या कोणा व्यक्तीच्या हितसंबंधास बाधा येण्याची शक्यता असेल, त्यांनी **एमसीए-२१ पोर्टलवर (www.mca.gov.in) गुंतवणूकदार तक्रार** प्रपत्र किंवा तिच्या/त्यांच्या हरकतीसाठी विरोध करण्याच्या पृष्टर्थ, पुराव्यांसह असलेले प्रतिज्ञापत्र प्रादेशिक संचालकांना, ''प्रादेशिक संचालक, पश्चिम विभाग, प्रवा मजला, १००, एव्हरेस्ट बिल्डिंग, नेताजी सुभाष रोड, मरिन ड्राईव्ह, मुंबई, महाराष्ट्र – ४०० ००२'' या पत्यावर पंजीकृत टपालाने, ही सूचना प्रकाशित झाल्यापासून, चौदा दिवसांच्या आत देण्याची किंवा पाठविण्याची व्यवस्था करावी आणि त्याची एक प्रत अर्जदार कंपनीला तिच्या नोंदणीकृत कार्यालयात, ४था मजला, कोर्ट हाऊस, लोकमान्य टिळक मार्ग, धोबी तलाव, मुंबई - ४०० ००२ या पत्यावर पाठवावी.

> अर्जदार कंपनीकरिता आणि त्यांच्या वतीने रिलायन्स इनोवेटिव बिल्डिंग सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड

> > स्वाक्षरी / -रमेश दमार्ण

> > > संचालक

ठिकाण : मुंबई दिनांक : ५ सप्टेंबर, २०२३

डीआयएन: ०००४९७६४

GINI SILK MILLS LTD

CIN- L17300MH1981PLC024184 Regd. Office:413, Tantia Jogani Industrial Premises, J.R.Boricha Marg,

Lower Parel (East), Mumbai 400 011. Tel-022-40750601 Email: accounts@ginitex.com | Website: www.ginitex.com

Transfer of equity share(s) of the Company to Demat Account of Investor Education and Protection Fund (IEPF) Authority.

Pursuant to Section 124 (6) of the Companies Act, 2013 read with Rule 6 or Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit Transfer and Refund) Rules, 2016 as amended from time to time, the shares in respect of which dividend has not been claimed for seven consecutive years shall be transferred by the Company to Investor Education and Protection Fund (IEPF).

In compliance with the said Rules, the Company has communicated individually to the concerned shareholders whose shares are liable to be transferred to IEPF to claim the said dividend.

In terms of IEPF Rules, the Company has also uploaded the details of such shareholders and shares due for transfer to the demat account of the IEPF Authority on its website at www.ginitex.com Shareholders are requested to refer and verify the details of unclaimed dividend and shares liable to transferred to IEPF. The Shareholders are advised to claim such dividends by December 05, 2023.

The shareholders may please note that no claim shall lie against the Company in respect of the shares and dividend so transferred. The shareholders may however claim the same by making an application to IEPF Authority in Form IEPF-5 as per the procedure prescribed in the said Rules.

In case of any queries on the subject matter and rules, Shareholder may contact the Company's Registrar & Share Transfer Agent, Bigshare Services Pvt. Ltd., Office No S6-2, 6th Floor, Pinnacle Business Park, Next to Ahura Center, Mahakali Caves Road, Andheri (East) Mumbai - 400059. Tel. No.:022 62638236, email: investor@bigshareonline.com, website www.bigshareonline.com

For GINI SILK MILLS LIMITED Sd/

DEEPAK HARLALKA

Date: 07.09.2023 Place: Mumbai

Chairman & Managing Director DIN: 00170335

(hp)

एचपी ॲडहेसिव्ह लिमिटेड सीआयएन: एल२४३०४एमएच २०१९पीएलसी३२५०१९

नोंदणीकृत कार्यालय: ११ युनिक हाऊस, चकाला क्रॉस रोड, अंधेरी पूर्व, मुंबई ४०००९९. कॉर्पोरेट कार्यालय: ५०१, ५वा मजला, सी विंग, बिझनेस स्क्रेअर, चकाला, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०० ०९३. द्. क्र. + ६८१९ ६३००

ईमेल: investors@hpadhesives.com; वेबसाइट: www.hpadhesives.com चौथ्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

याद्वारे सूचना देण्यात येत आहे की एचपी ॲडहेसिव्ह लिमिटेड (कंपनी) ची चौथी वार्षिक र्वसाधारण सभा (एजीएम) शुक्रवार, २९ सप्टेंबर, २०२३ रोजी दुपारी ०३:०० वाजता (भा.प्र.वे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/ इतर ऑडिओ-व्हिज्युअल मीन्स (ओएव्हीएम) द्वारे, ३री एजीएम (एजीएम सूचना) च्या नोटिसमध्ये नमूद केल्यानुसार व्यवसाय व्यवहार करण्यासाठी आयोजित

- कंपनी कायदा, २०१३ च्या लागू तरतुदी आणि त्याखाली बनवलेल्या नियमांचे पालन करून सामान्य परिपत्रक क्र. २०/२०२० दिनांक ५ मे २०२०, सर्वसाधारण परिपत्रक क्र. २/२०२२ दिनांक ५ मे २०२२ आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने जारी केलेली इतर संबंधित परिपत्रवे (एमसीए परिपत्रक), सेबी परिपत्रक क्र. सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/सीआयआर/पी/ २०२१/११ दिनांक १५ जानेवारी २०२१, सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२, सीआयआर/पी/२०२२/६२ दिनांक १३ मे २०२२ आणि सेबी च्या लागू तरतुदी (सूचीबद्ध बंधने आणि प्रकटीकरण आवश्यकता) विनियम, २०१५, आर्थिक वर्ष २०२२-२३ चा वार्षिक अहवाल (वार्षिक अहवाल एफवाय २३) एजीएम सूचनेसह बुधवार, ०६ सप्टेंबर, २०२३ रोजी इलेक्टॉनिक मोडद्वारे त्या सर्व सदस्यांना पाठविण्यात आला आहे, ज्यांचे ई- मेल पत्ता कंपनी/डिपॉझिटरी मध्ये नोंदणीकृत आहे.
- एजीएम सूचना, वार्षिक अहवाल एफवाय २३ आणि इतर संबंधित माहिती कंपनीच्या www.hpadhesives.com या वेबसाइटवरून, स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाइट्स अर्थात बीएसई लिमिटेड www.bseindia.com वर आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड www.nseindia.com वर आणि सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) www.evotingindia.com वर वरून मिळू शकते. एजीएम सूचनेमध्ये संदर्भित संबंधित कागदपत्रे <u>investro@hpadhesives.com</u> वर प्राप्त झालेल्या विनत्यांवर आधारित सदस्यांकडून इलेक्ट्रॉनिक पद्धतीने तपासणीसाठी उपलब्ध करून दिली जातील.
- कंपनीने व्हीसी/ओएव्हीएम द्वारे चौथी एजीएम आयोजित करण्यासाठी, मीटिंगमध्ये सदस्यांचा सहभाग सक्षम करण्यासाठी आणि ई-व्होटिंग सुविधा (रिमोट ई-व्होटिंग) प्रदान करण्यासाठी सीडीएसएलच्या सेवांचा लाभ घेतला आहे.
- सभासद एजीएमच्या सूचनेचा भाग म्हणून प्रदान केलेल्या सभेत दूरस्थ ई-मतदान आणि इव्होटिंगसाठी तपशीलवार प्रक्रिया आणि सूचनांचा संदर्भ घेऊ शकतात. रिमोट ई-मतदान
- सदस्यांना विनंती आहे की, रिमोट ई-मतदानाला गुरूवार, २८ सप्टेंबर, २०२३ संध्याकाळी

1		
ı	रिमोट ई-मतदानाची सुरुवात	मंगळवार, २६ सप्टेंबर, २०२३ रोजी सकाळी ९:००
		वा. (भा.प्र.वे.)
	दूरस्थ ई-मतदानाचा समारोप	गुरूवार, २८ सप्टेंबर २०२३ रोजी संध्याकाळी ५:०० पर्यंत (भा.प.वे.)

- ५:०० वाजेच्या (भा.प्र.वे.) पुढे परवानगी दिली जाणार नाही आणि त्यानंतर ही सुविधा सीडीएसएल द्वारे अक्षम केली जाईल. एकदा ठरावावर सदस्याने मत दिले की, सदस्याला नंतर त्यात बदल करण्याची परवानगी दिली जाणार नाही. ज्या सदस्यांनी सभेपूर्वी रिमोट ई-व्होटिंगद्वारे आपले मत दिले आहे ते व्हीसी/ओएव्हीएम सुविधेद्वारे मीटिंगमध्ये उपस्थित/भाग घेऊ शकतात परंतु त्यांना सभेत पुन्हा मतदान करण्याची परवानगी दिली जाणार नाही. ज्या सदस्यांनी सभेपूर्वी रिमोट ई-व्होटिंगद्वारे आपले मत दिले नाही आणि सभेला उपस्थित आहेत, ते तिच प्रक्रिया वापरून सभेदरम्यान ई-मतदान प्रणालीद्वारे मतदान करण्यास पात्र असतील
- ज्या व्यक्तीचे नाव शुक्रवार, २२ सप्टेंबर २०२२ रोजी (कट-ऑफ तारीख) सदस्यांच्या नोंदणीमध्ये आढळते, ती केवळ मीटिंगमध्ये रिमोट ई-व्होटिंग तसेच ई-व्होटिंगची सुविधा घेण्यास पात्र असेल. कट ऑफ तारखेनुसार सभासदांच्या नावावर नोंदणी केलेल्या इक्टिं शेअर्सच्या पेड-अप मूल्यावर मतदानाचा हक्क गणला जाईल. कट-ऑफ तारखेनुसार सदस्य नसलेल्या व्यक्तीने एजीएम नोटीस केवळ माहितीच्या उद्देशाने समजली पाहिजे
- ज्या सभासदांनी त्यांचा ईमेल पत्ता नोंदणीकृत केलेला नाही त्यांनी संबंधित ठेवीदाराशी संपर्क साधून नोंदणी करण्याची विनंती केली जाते. एमसीएच्या परिपत्रकांनुसार, वार्षिक अहवाल २०२२-२३ आणि एमजीएमची सूचना प्राप्त करण्यासाठी शेअरहोल्डर कंपनीला investors@hpadhesives.com वर ईमेल देखील लिहू शकतात.
- सभेला उपस्थित राहणे आणि ई-व्होटिंग प्रणालीबाबत काही शंका किंवा तक्रारी असल्यास सदस्य मदत विभागांतर्गत <u>www.evotingindia.com</u> वर उपलब्ध वारंवार विचारले जाणारे प्रश्न आणि ई-व्होर्टिंग मॅन्युअल पाहू शकतात किंवा <u>hepldesk.evoting@cdslindia.com</u> ला ई-मेल लिहू शकतात किंवा संपर्क साधा श्री. राकेश दळवी, वरिष्ठ व्यवस्थापक, सीडीएसएल, प विंग, २५ वा मजला, मॅरेथॉन फ्यूचरेक्स, मफतलाल मिल कंपाउंड्स, एन. एम. जोशी मार्ग, लोअर परेल (पूर्व), मुंबई - ४०० ०१३ किंवा ०२२-२३०५८७३८ किंवा ०२२-२३०५८५४२/४३ वर कॉल करा.

तारीख : ०७ सप्टेंबर, २०२३

ठिकाण : मुंबई

एचपी ॲडहेसिव्ह लिमिटेड साठी व्यवस्थापकीय संचालक डीआयएन : ०२६५००८९

प्रपत्र क्र. ३ (नियम-१५(१)(ए) पहा)१६(३)

कर्ज वसुली न्यायाधिकरण मुंबई (डीआरटी ३)

१ ला मजला, एमटीएनएल टेलिफोन एक्स्चेंज बिल्डिंग, सेक्टर-३०ए, वाशी, नवी मुंबई-४००७०३. खटला क्र. ओए/८६३/२०१९

कर्ज वसूली न्यायाधिकरण(कार्यवाही) रुल्स, १९९३ च्या नियम ५ च्या उप-नियम (२ए) सहवाचता ॲक्टच्या कलम १९ च्या उप-कलम(४) अंतर्गत समन्स. आंध्र बँक

विरुद्ध

मे. प्रिशा इंटरनॅशनल

१) मे. प्रिशा इंटरनॅशनल, डी/डब्ल्यू/एस/ओ-कविता ६०३, शेफिल्ड टॉवर्स, सी.एस. रोड, आनंद नगर, दिहसर पूर्व, मुंबई, ठाणे, महाराष्ट्र - ४०००६८.

समन्स ज्याअर्थी, वरील नमूद ओ.ए. क्र. ८६३/२०१९ नामदार प्रबंधक/पीठासिन अधिकाऱ्यांसमो ०४.०१.२०२० रोजी सूचीबद्ध केला होता. ज्याअर्थी, नामदार न्यायाधिकरणाने कृपावंत होऊन रु. १२,०७,८८०/- च्या कर्जाच्या वसुलीसाठी

तुमच्याविरुद्ध दाखल केलेल्या ॲंक्टच्या कलम १९(४) अंतर्गत सदर अर्जावर (ओ.ए.) समन्स/सूचना जारी केली. (जोडलेल्या दस्तावेजांच्या प्रतींसह अर्ज). ॲक्टच्या कलम १९ च्या पोट-कलम (४) नुसार, तुम्हा प्रतिवादींना खालीलप्रमाणे निर्देश देण्यात येत

- विनंती केलेल्या अनुतोषांना मंजुरी का देऊ नये त्याची समन्सच्या बजावणीच्या तीस दिवसांत कारणे दाखविण्यासाठी;
- (ii) मूळ अर्जाच्या अनु. क्र. ३ए अंतर्गत अर्जदारांनी विनिर्दिष्ट केलेल्या मिळकती आणि मत्तांव्यतिरिक्त अन्य मिळकती आणि मत्तांचे तपशील जाहीर करणे:
- (iii) मिळकतींच्या जप्तीसाठीच्या अर्जावरील सुनावणी आणि निकाल प्रलंबित असल्याने मूळ अर्जाच्य अनु. क्रमांक ३ए अंतर्गत जाहीर केलेल्या अशा अन्य मत्ता आणि मिळकतींचा आणि तारण मत्तांच व्यवहार करण्यास किंवा त्या निकाली काढण्यास तुम्हाला मज्जाव करण्यात आला आहे. v) तम्ही न्यायाधिकरणाची पर्व परवानगी घेतल्याखेरीज ज्यावर तारण हितसंबंध बनवले आहेत त्य
- कोणत्याही मत्तांची आणि/किंवा मूळ अर्जाच्या अनु. क्रमांक ३ ए अंतर्गत जाहीर किंवा विनिर्दिष्ट केलेल्या अन्य मत्ता आणि मिळकर्तींचे त्यांच्या व्यवसायाच्या सामान्य कामकाजाव्यतिरिक्त विक्री, भाडेपट्टा किंवा अन्य प्रकारे हस्तांतरण करणार नाहीत. व्यवसायाच्या नियमित कामकाजाच्या ओघांत तारण मत्ता किंवा अन्य मत्ता व मिळकती यांच्या

विक्रीतून रोकड झालेल्या विक्री रकमेचा हिशोब देण्यास तुम्ही बांधील असाल व अशी विक्री रक्कम अशा मत्तांवर तारण हितसंबंध धारण करणाऱ्या बँक किंवा वित्तीय संस्थेकडे ठेवलेल्या खात्यामध्य जमा केली पाहिजे.

गुम्हाला **२९.०९.२०२३ रोजी सकाळी १०.३० वा**. लेखी निवेदन सादर करून त्याची एक प्रत . अर्जदारांना सादर करण्याचे व प्रबंधकांसमोर हजर राहण्याचे देखील निर्देश देण्यात येत आहेत, कसूर केल्यास, तुमच्या गैरहजेरीत अर्जावर सुनावणी होऊन निकाल दिला जाईल. माझ्या हस्ते आणि ह्या न्यायाधिकरणाच्या शिक्क्याने ह्या दिनांक : २२.०६.२०२३ रोजी दिले.

Website: www.sterling-guaranty.com

टीप: प्रयोज्य नसेल ते वगळावे.

सही/-समन्स जारी करण्याकरीता प्राधिकृत अधिकारांची स्वाक्षरी. प्रशांत समदळे प्रबंधक डीआरटी-॥। मुंबई

Regd. Office: Office No 3rd & 4th, 3rd Floor, The Centrium Village Kurla Kirol, Kurla (W), Mumbai 400070. Tel: 91-22-22840019.

NOTICE OF 39TH ANNUAL GENERAL MEETING, REMOTE E-VOTING INFORMATION AND BOOK CLOSURES DATES

Email: sterling.guaranty@gmail.com CIN: L65990MH1983PLC031384

NOTICE is hereby given that 39th Annual General Meeting of Sterling Guaranty & inance Limited will be held on Friday, the 29th day of September, 2023 at 11:00 A.M. through Video Conferencing (VC) / other Audio Means (OAVM) facility to transact the business as set out in the AGM Notice.

NOTICE is further given that pursuant to the provisions of Section 91 of the Companies Act, 2013 and Rules made there under and Regulation 42 of SEBI Listing Obligation and Disclosure Requirement) Regulation, 2015, the Registe of Members and share transfer books of the Company will remain closed from Saturday, 23rd September, 2023 to Friday, 29th September, 2023 (both days inclusive).

Pursuant to the provisions of Section 108 of the Companies Act, 2013, read with Rules made thereof and Regulation 44(1) of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirement) Regulation, 2015, the Company is providing e-voting facility to its Members holding shares as on Friday, 22rd September, 2023, being cut-off date, to exercise their rights to vote on business to be transacted at the AGM of the Company. The Members may cast their votes using an electronic oting system from a place other than the venue of the meeting (remote e-voting) The Company has engaged Purva Sharegistry (India) Pvt. Ltd, Shivshakt Industrial Estate, J. R. Boricha Marg, Lower Parel East, Mumbai, Maharashtra 400011 to provide remote e-voting facility. The details pursuant to the provision of the Companies Act, 2013 and rules thereof are as under:

- Date of Completion of dispatch of Notice of AGM 07th September, 2023. . The remote e-voting period commences on Tuesday, 26th day September, 2023
- from 09.00 a.m. and ends on Thursday, 28 $^{\!\!\!\!\!^{th}}$ September, 2023 at 5.00 p.m. . The voting through electronic means shall not be allowed beyond 5:00 p.m. or 28th September, 2023. Any person who becomes the Members of the Company after dispatch of
- Notice of AGM and holding shares as of the cut-off date i.e. 22^{mt} September 2023 can send request to https://www.evoting.nsdl.com o evoting@nsdl.co.in In case you have any queries or issues regarding e-voting, you may refer the
- Frequently Ask Questions ("FAQs") and e-voting manual available at https://www.evotingindia.com / under help section. Email ID: helpdesk.evoting@cdslindia.comPhoneNumber:1800225533. The facility for voting through Polling Paper shall be made available at the AGM. A Member may participate in the AGM even after exercising his right to vote through remote e-voting but shall not be allowed to vote again in the

Scrutinizer's decision on the validity of a ballot form shall be final. Pursuant to Regulation 44(1) and (2) of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirement) Regulation, 2015, members who do not have access to remote e-voting facility, may exercise their vote at the AGM of the Company by submitting the Polling Paper which will be distributed at the AGM.

Place: Mumbai Date: 07.09.2023

बैंक ऑफ इंडिया BOI

प्लॉट क्र. ४६, समाधान, राजाजी पथ. डोंबिवली (पूर्व), जिल्हा ठाणे ४२१ २०१

गजाजी प्रथ शाखा •

By order of the Board of Directors

Sterling Guaranty & Finance Limited

Sd/-

Dharmen D Mehta

Director

DIN: 00036787

संदर्भ क्र. आरजेपी/एडीव्ही/सरफैसी/७५११-१२२/१६१ दिनांक: ०१.०९.२०२३ **अंकुश शिवाजी लांडे,** फ्लॅट क्र. बी/७०५, ७ वा मजला, श्री साई राज पार्क सीएचएसएल, इमा क्र. ३

ााव आयरे, डोंबिवली (पू) ४२१२०१ सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या कलम १३(२) अन्वये सूचना

तुमच्या विनंतीनुसार बँक ऑफ इंडियाअ, राजाजी पथ शाखाने रु. २५,००,०००/- चे गृहकर्ज मंजूर केले. आम्ही आमच्याद्वारे मंजूर केलेल्या गृहकर्ज आणि सदर सूचनेच्या तारखेरोजीस उर्वरीत थकीत तपशील येथे खाली देत आहोत :

	सुविधेचे स्वरुप	मजूर मयोदा	०१.०९.२०२३ रोजीस उर्वरीत थकीत	उवरीत थकीत
ı	गृहकर्ज	₹.	रु. २४,२०,३०१.७७	रु. २६,६९,१७७.७७
ı		२५,००,०००.००/-		समाविष्ट २९.०१.२०२३
ı				पासून न लावलेले व्याज
ı				दंडात्मक दर म्हणजेच नेहमीचे
ı				व्याज दर + २% दंडात्मक
ı	्र लॅकेने पंजा	केलेल्या वरील मटर एवं मी	वेधा खाळीळ प्रचा / वागाए	माधित केल्या आहेत (बॅकेक

- भारीत मत्ता/मिळकतींचे तपशील) : कल्याण डोंबिवली महानगरपालिकाच्या हद्दीत गाव आयरे, डोंबिवली (पूर्व), तालूका कल्याण
- जिल्हा ठाणे चा जमीन धारक स क्र. ४२/१, ४३/१, ९९/१ सह संलंग सीटीएस क्र. २३३५, २३३६, २३३७, २३३७, २३७३, २३८६ ते २३९५, २४७० ते २५१९ आणि २५१९ आणि २५२० ते २५३१चे सर्व ते भाग आणि विभाग वर स्थित इमारत क्र. ३, श्री साई राज पार्क ७ वा मजल्याक फ्लॅट क्र. बी-७०५ येथे स्थित स्थावर मिळकतीचे समतुल्य गहाण. सीमाबद्ध: २३.०८.२०२३ दिनांकीत मे. वास्तुकला द्वारे मुल्यांकन अहवाला नुसार पूर्वः राधाबाई निवास, दक्षिणः विंग सी, पश्चिम: रेल्वे ट्रॅक, उत्तर: विंग ए
- तुम्ही सदर पतसुविधेअन्वये बँकेला तुमच्या थकबाकी रकमेची परतफेड करण्यात तुम्ही कसूर केल्याने -आम्ही रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनसार/निर्देशांप्रमाणे २९.०१.२०२३ पासून तुमच्या खात्याचे वर्गीकरण नॉन-परफॉर्मिंग ॲसेट केले आहे.
- वरील कारणांमुळे याद्वारे आम्ही तुम्हाला वरील ॲक्टच्या कलम १३(२) अन्वये सूचना जारी करू ह्या सचनेच्या तारखेपासन ६० दिवसांच्या कालावधीत रु. २६,६९,१७७.७७ (रुपये सव्वीस लाख एकोणसत्तर हजार एकशे सत्त्याहत्तर आणि पैसे सत्त्याहत्तर मात्र) सह मासिक आधारे **चक्रवाढीने द.सा १०.००% दराने त्यावरील पुढील व्याज** अशी रक्कम बँकेला अदा करून तुमचे सर्व दायित्व निभावण्यास सांगत आहोत, कसूर केल्यास कृपया ध्यानात ठेवावे की, आम्ही व वर्णन केलेल्या तारण मत्तांविरुद्ध सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रेक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ऑण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या कलम १३ अन्वये बँकेला प्राप्त असलेल्या अधिकारांचा वापर करून कारवाई करू. त्याच्या खर्च आणि परिणामांची जोखीम सर्वस्वी तमची असेल.
- आम्ही जेव्हा उपरोक्त कालावधीत परतफेड आणि तारण मत्तांचे विमोचन होईपर्यंत प्रयोज्य दरान व्याज, बँकेला आलेले सर्व खर्च, आकार आणि परिव्यय यासह एकत्रितरित्या बँकेच्या संपूर्ण थकबाकीचे प्रदान करून तुमचे दायित्व निभावण्यास तुम्हाला सांगत आहोत, कृपया महत्त्वाची गोष्ट ध्यानात ठेवावी की, सरफैसी ॲक्टच्या कलम १३(८) प्रमाणे, तारण मत्तांचे विमोचन करण्याचा अधिकार, तुम्हाला केवळ, तारण मत्ताचे भाडेपट्टा, अभिहस्तांकन किंवा विक्रीद्वारे हस्तांतरण करण्यासाठी खाजगी कराराने किंवा जनतेकडून दरपत्रके किंवा निविदा मागवून किंवा जाहीर लिलावासाठीची सूचना प्रकाशित होण्याच्या तारखेपर्यंतच उपलब्ध असेल. वर वर्णन केलेल्या अधिकारांचा वापर करून रोकड झालेल्या रकमेतून प्रथम आम्हाला आलेला सव
- नंतर वर वर्णन केल्याप्रमाणे सदर सूचनेच्या तारखेपासून संविदात्मक दराने व्याजासह बँकेची येणे थकबाकी भागविण्यात येईल आणि बँकेची संपूर्ण येणे (कर्जदार किंवा जामीनदार म्हणून बँकेला तुमच्याकडून येणे असलेल्या अन्य कोणत्याही थकबाकीसह) रक्कम वसूल केल्यानंतर कोणतीही रक्कम शिल्लक राहिल्यास तुम्हाला प्रदान केली जाईल. तारण मत्तांविरुध्द सदर अधिकार वापरून रोकड केलेल्या रकमेतून सदर थकबाकी संपूर्ण न भरल्यास आम्ही तुमच्याकडून सर्व खर्च, इ. सह उर्वरित रक्कम वसूल करण्याकरिता तुमच्या अन्य मत्ता व

तुमच्याविरुध्द कर्ज वसुली न्यायाधिकरण/ न्यायालयासमोर कारवाई करण्याचे आमचे अधिकार

खर्च, आकार व परिव्यय आणि/किंवा त्याच्याशी निगडित कोणताही खर्च भागवला जाईल आणि

कृपया ध्यानात ठेवावे की, उपरोक्त ॲक्टच्या पोट-कलम (१३) नुसार, ह्या सूचनेच्या प्राप्तीपश्चात तुम्हाला ह्या सूचनेत उल्लेख केलेल्या कोणत्याही तारण मत्तेचे विक्री, भाडेपट्टा, परवाना, बक्षीस, ाहाण किंवा अन्य प्रकारे हस्तांतरण करण्यास मज्जाव करण्यात येत आहे ही सूचना जारी करण्यासाठी आणि उपरोक्त कलम १३ अंतर्गत अधिकारांचा वापर करण्याकरिता

राखन ठेवत आहोत.

- निम्नस्वाक्षरीकार बँकेचे रितसर प्राधिकृत अधिकारी आहेत. .०. हे सांगणे जरूरी नाही की, बँकेला उपलब्ध असलेल्या अन्य कोणत्याही अधिकार किंवा उपायांन
 - बाधा न आणता ही सूचना तुम्हाला दिली आहे. ठिकाण: डोंबिवली प्राधिकृत अधिकारी दिनांक : ०१.०९.२०२३

सार्वजनिक सूचना इंद्रप्रस्थ कॉम्प्लेक्स को- ऑपरेटिव्ह हाऊसिंग

... सोसायटी लि. च्या व्यवस्थापकीय समितीने याद्वारे नोटीस दिली आहे की फ्लॅट क्र. ५०१ चे संयुक्त धारक (प्लॉट क्र. १३/१४) श्रीमती सुलताना मजहर वागळे आणि श्री. मजहर मेहमूद वागळे यांनी डुप्लिकेट शेअर सर्टिफिकेट क्र. ००००७४ साठी अर्ज केला आहे ज्यामध्ये भाग क्रमांक ३६१ ते ३६५ आहे. कारण मळ त्यांच्याकडून हरवले/गहाळ झाले. त्यांनी मूळ शेअर सर्टिफिकेट हरवल्याची तक्रार वाशी पो-लीस ठाण्यात केली असन सोसायटीत नुकसानभरपाई बॉण्ड जमा केला आहे. या फ्लॅट/शेअर्समध्ये कोणताही दावा, हक्क, कोर्ट आदेश इ. असलेल्या कोणत्याही व्यक्तींनी १४ दिवसांच्या आत सोसायटी कार्यालयाशी संपर्क साधावा अन्यथा त्यानंतरचे कोणतेही दावे स्वीकारले जाणार साहीत आणि त्यांस डुप्लिकेट शेअर सर्टिफिकेट दिले जाईल आणि ते गहाण, विक्री, इच्छापत्र, भेट, रिलीज, इत्यादी प्लॅट क्र. ५०१, हक्काचे मालक म्हणून करू शकतील (संपर्क - ९३२११९७९२६/ +९१ २२ ३५५६ ३५३५).

> (अध्यक्ष/सचिव) न्यायालय खोली क्र. २

सोसायटी लिमिटेडसाठी

मंबर्ड येथील मंबर्ड नगर दिवाणी न्यायालयात. दिंडोशी येथील बोरिवली विभाग, वाणिज्यिक वाद क्र. २७८ सन २०२१

इंद्रप्रस्थ कॉम्प्लेक्स को – ऑपरेटिव्ह हाऊसिंग

कंपनी अधिनियम, १९५६ अंतर्गत स्थापित आणि नोंदणीकृत आणि बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट, १९४९ बँक म्हणुन परवानाधारक निगम मंडळ, बँकिंग कंपनी, जिचे नोंदणीकृत कार्यालय आहे आयसीआयसीआय बँक टॉवर, चकली सर्कल, जुना पादरा रोड, बडोदा ३९०००७, गुजरात येथे आणि तिचे कॉर्पोरेट कार्यालय आहे आयसीआयसीआय बँक टॉवर्स, वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स, मुंबई-४०००५१ येथे. द्वारा तिचे घटीत कुळमुखत्यार

समिर जमनादास सोनी,

भारतीय रहिवासी, प्रौढ, वय माहित नाही, आणि पेशा नोकरी ज्यांचा पत्ता डी ४४, ४था मजला, मिनि नगर सीएचएस, एस. एन. दुबे रोड, रावळ पाडा, दहिसर (पूर्व), मुंबई-... प्रतिवादी 330008

खालील अनतोषांकरिता वरील नावाच्या प्रतिवादींद्वारे २९ सप्टेंबर, २०२३ रोजी स. ११.०० वा. मध्यान्ह वेळी न्यायालय खोली क २ मधील पीठासिन सन्माननीय न्यायाधिश श्रीम व्ही. डी. इंगळे यांच्यासमोर प्रचलित होणार आहे. ए) प्रतिवादींना वसुली आणि/किंवा प्रदानापर्यंत

वाद दाखल झाल्याच्या तारखेपासून मासिक आधारे द.सा. १४.४९% दराने रु. ३,७३,५९३/- च्या मुद्दल रकमेवरील पुढील व्याजासह कर्ज खात्याच्या अंतर्गत येथील निशाणी 'एच' अशा दाव्याच्या तपशिलानुसार दिनांक १७ मार्च, २०१७ आणि २० मार्च, २०१७ रोजीची अधिक महत्त्वाची माहिती आणि पत सुविधा अर्ज प्रपत्राच्या अंतर्गत रु. ४,१५,२३४/- (रुपये चार लाख पंधरा हजार दोनशे चौतीस मात्र) ची रक्कम वादींना चुकती करण्याचे आदेश आणि निर्देश द्यावेत.

बी) वादाच्या खर्चाकरिता सदर दिनांक २३ जून, २०२३

सीलर. सदर रिट समन्स यांनी काढले

मे. एच. एम. लिगल असोसिएटस वादींकरिता वकील कार्यालय क्र. ७५, ७ वा मजला, 'बी' विंग, मित्तल टॉवर्स, निरमन पॉईंट, मुंबई-४०००२१.

फोन: ०२२०२४५९६

न्यायाधिकरण -॥ मध्ये (वित्त मंत्रालय)

> मुंबई-४०० ००५ मूळ अर्ज क्र. २७० सन २०२२

विरुद्ध

समन्स याअर्थी, वरील नमूद ओए क्र. २७० सन २०२३

सन्माननिय पीठासीन अधिकाऱ्यांसमोर १०.०८.२०२२ रोजी सूचीबद्ध केला होता ज्याअर्थी, नामदार न्यायाधिकरणाने कपावंत होऊन र २५,६०,७६२.९२ च्या कर्जाच्या वसुलीसार्ठ तुमच्याविरुद्ध दाखल केलेल्या ॲक्टच्या कलम १९(४) अंतर्गत सदर अर्जावर (ओ.ए.) समन्स/सूचना जारी केली. (जोडलेल्या दस्तावेजांच्या प्रतींसह अर्ज). ज्याअर्थी, सर्व सामान्य पद्धतीने समन्सची बजावणी होऊ किला आणि ज्याअर्थी पर्यायी बजावणी साठी अर्जाच्य मंजुरी न्यायाधिकरण द्वारे मंजुरी दिली आहे.

अन्य मिळकती आणि मत्तांचे तपशील जाहीर मिळकतींच्या जप्तीसाठीच्या अर्जावरील सुनावर्ण आणि निकाल प्रलंबित असल्याने मूळ अर्जाच्या अनु. ३(ए) क्रमांक अंतर्गत जाहीर केलेल्या अशा अन्य मत्ता आणि मिळकतींचा आणि तारण मत्तांच

तुम्ही न्यायाधिकरणाची पूर्व परवानर्ग उ घेतल्याखेरीज ज्यावर तारण हितसंबंध बनवले आहेत त्या कोणत्याही मत्तांची आणि/किंवा मूळ अर्जाच्या अनु. क्रमांक ३ए अंतर्गत जाहीर किंवा विनिर्दिष्ट केलेल्या अन्य मत्ता आणि मिळकर्तीचे त्यांच्या ... हामकाजाव्यतिरिक्त विक्री, भाडेपट्टा किंवा अन्य प्रकारे हस्तांतरण करणार नाहीत.

यवसायाच्या नियमित कामकाजाच्या ओघांत तार तुम्ही बांधील असाल व अशी विक्री रक्कम अश ज्ञ मत्तांवर तारण हितसंबंध धारण करणाऱ्या बँक किंवा वित्तीय संस्थेकडे ठेवलेल्या खात्यामध्ये जम केली पाहिजे.

नेवेदन सादर करून त्याची एक प्रत अर्जदारांना सादः . तरण्याचे व प्रबंधक यांसमोर हजर राहण्याचे देखील निर्देश देण्यात येत आहेत. कसूर केल्यास, तुमच्या गैरहजेरीत अर्जावर सुनावणी होऊन निकाल दिला जाईल. गाझ्या हस्ते आणि ह्या न्यायाधिक दिनांक २३ ऑगस्ट, २०२३ रोजी दिले.

डीआरटी-॥, मुंबई

विरार पश्चिम, जि. पालघर - ४०१३०३ आणि येथे सुद्धा खोली क्र. १८, २रा मजला, प्लॉट क्र. १४९/१५१ सरोज निवास, २रा कुंभारवाडा, गिरगाव, मुंबई -

. आणि येथे सुद्धा १७, आबादी क्षेत्र, राजीव गांधी भवनजवळ,

आयसीआयसीआय बँक लि.

सौ. शिल्पा वसंत निकम, वय ३६ वर्ष.

सूचना घ्यावी की, सदर सन्माननीय न्यायालय

प्रबंधकांकरिता नगर दिवाणी न्यायालय. मुंबई, दिंडोशी

ईमेल आयडी: hmlegal@gmail.com

मुंबई कर्ज वसुली ३ रा मजला, टेलिफोन भवन, स्टॅण्ड रोड, कुलाबा,

बँक ऑफ इंडिया सौ. मंजु केवलचंद हंदिया

ॅ ॉक्टच्या कलम १९ च्या पोट-कलम (४) नुसार, तुम्हा

प्रतिवादींना खालीलप्रमाणे निर्देश देण्यात येत आहेत. विनंती केलेल्या अनुतोषांना मंजुरी का देऊ नये त्याची समन्सच्या बजावणीच्या ३० दिवसांत कारणे दाखविण्यासाठी मूळ अर्जाच्या अनु. क्र. ३(ए) अंतर्गत अर्जदारांनी विनिर्दिष्ट केलेल्या मिळकती आणि मत्तांव्यतिरिक्त

व्यवहार करण्यास किंवा त्या निकाली काढण्या

मत्ता किंवा अन्य मत्ता व मिळकती यांच्या विक्रीतून रोकड झालेल्या विक्री रकमेचा हिशोब देण्यास

ाला **१८.१०.२०२३ रोजी स. ११.०० वा.** लेखी

१. सौ. मंजु हुंदिया फ्लॅट क्र. ४, तळ मजला, इमा. क्र. ३ रुणवाल विहार, इमा. क्र. १३ आणि १४ को-ऑप

हाऊ सोसायटी लि., गाव बोळींज, आगाशी रोड,

ंउपरोल्लेखित मराठी मजकुरामध्ये काही संदिग्धता असल्यास / आढळल्यास इंग्रजी मजकूर ग्राह्य मानावा

जाहीर सूचना – तारण मत्तेच्या विक्रीसाठी निविदा ई– लिलाव

स्थावर मिळकतीच्या विक्रीकरिता सूचना सिक्युरीटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल असेट्स अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट कायदा २००२ सह नियम ८(६) च्या



INDO AMINES LIMITED

Corporate Identity Number (CIN): L99999MH1992PLC070022 REGD. OFFICE: W-44, PHASE II, M.I.D.C., DOMBIVLI (EAST), DIST. THANE - 421 203.

Tel No. 91 7045592703 / 7045592706 / 7498245178 / 8291098827

Website: www.indoaminesltd.com Email ID: shares@indoaminesltd.con

NOTICE OF THE 30™ (THIRTIETH) ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCING (VC) / OTHER AUDIO VISUAL MEANS (OAVM), E-VOTING INFORMATION AND BOOK CLOSURE. NOTICE is hereby given that the 30th Annual General Meeting ("AGM") of the Shareholders of Indo Amines Limited ("the Company") will be held on Wednesday, September 27, 2023 at 11.30 a.m. through Video Conferencing ("VC") or Other Audio Visual Means ("OAVM"), to transact the businesses as set out in the Notice convening the 30th AGM of the Company, in compliance with all the applicable provisions of the Companies Act. 2013 and Rules made thereunder and Securities and Exchange Board of India ("SEBI") (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulations, 2015 read with General Circular Nos 14/2020, 17/2020, 20/2020, 02/2021, 19/2021, 21/2021, 02/2022 10/2022 dated April 8, 2020, April 13, 2020, May 5, 2020, January 13 2021, December 08, 2021, December 14, 2021 and May 05, 2022 December 28, 2022 respectively issued by Ministry of Corporate Affairs "MCA") (collectively referred to as ("MCA Circulars") and SEBI Circula No. SEBI/ HO/ CFD/ CMD1/ CIR/ P/2020/79 dated May 12, 2020, SEBI Circular No. SEBI/ HO/ CFD/ CMD2/CIR/P/2021/11 dated January 15 2021 and SEBI Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 dated May 13, 2022 and SEBI Circular No. SEBI /HO/CFD/PoD2/P/CIR/2023/4 dated January 05, 2023 issued by Securities and Exchange Board of India ("SEBI Circulars"). The venue of the meeting shall be deemed to be the registered office of the Company situated at W-44, Phase II, M.I.D.C.

In compliance with the aforesaid circulars, The Notice convening 30t AGM and the Annual Report including the Audited Financial Statement (Standalone and Consolidated) for the Financial Year 2022-2023 has beer sent in electronic mode to members whose e-mail ID are registered with Company/ Depository Participant/ RTA. The requirement of sending physical copies of the 30th Annual Report for the financial year 2022-2023 has been dispensed with vide MCA Circulars and SEBI Circular. The Company has also uploaded the aforesaid documents on the website of the Company at www.indoaminesltd.com. on the websites of the Stocl Exchanges i.e. National Stock Exchange of India Limited and BSE Limited at <u>www.nseindia.com</u> and <u>www.bseindia.com</u> respectively as well as on the website of Central Depository Services (India) Ltd. ("CDSL") at www.cdslindia.com.

Dombivli (East), DIST. Thane – 421 203, Maharashtra, India.

Manner of registering / updating E-mail Address:

Shareholders who have still not registered their e-mail ID for obtaining login credentials for e-voting are requested to get their email ID registered, as follows:

- 1. Shareholders holding shares in physical mode: and who have no updated their e-mail address are requested to update their email address with the Registrar and Share Transfer Agent of the Company viz., Bigshare Services Private Limited on its website (at www.bigshareonline.com) along with the copy of the signed request letter mentioning the name and address of the Shareholder, scanned copy of the Share Certificate (front and back), sell-attested copy of the PAN Card, and self-attested copy of any document (e.g.: Driving License, Election Identity Card, Passport) in support of the address of the Shareholder.
- 2.Shareholders holding Shares in Dematerialized Mode:Please provide Demat account details (CDSL - 16 digit beneficiary ID or NSDL - 16 digit DPID + CLID), Name, client master or copy of consolidated account statement, PAN (SELF ATTESTED COPY OF pan Card) AADHAR Card (self-attested copy of Aadhar Card) to the Registrar and Share Transfer Agent of the Company, viz., M/s. Bigshare Services Private Limited on its website (at www.bigshareonline.com).
- 3.In case of any gueries/ difficulties in registering the e-mail address Shareholders may write to at Bhagwan@bigshareonline.com

Remote E-voting & E-Voting during the AGM and Manner thereof:

Shareholders are informed that in compliance with the provisions of Section 108 of the Act, read with Rule 20 of the Companies (Managemen and Administration) Rules, 2014, Regulation 44 of the SEBI Listing Regulations and Secretarial Standard-2 (SS-2) on "General Meetings' issued by the Institute of Company Secretaries of India, the Company is providing remote e-voting facility to its Shareholders before AGM to cast their votes on all resolutions set out in the Notice of the AGM Additionally, the Company is providing the facility of voting through e voting system during the AGM ("e-voting").

Details of e-voting schedule are as under:

1. The cut-off date, for determining the eligibility to vote through remote e-voting or through e-voting system during the 30th AGM: Wednesday, September 20, 2023

2.Date & Time of Commencement of E-voting: Sunday, September 24 2023 (at 9.00 am. IST)

3.Date & Time of end of E-voting: Tuesday, September 26, 2023 (at 5.00 p.m. IST).

Special Businesses as set out in the Notice of the AGM through electronic voting system of CDSL and the voting rights of the Shareholders shall be in proportion to their shareholding in the Paid-up Equity Share Capital of the Company as on the said Cut-off Date. The remote e-voting module shall be disabled by CDSL for voting thereafter and Shareholder will not be allowed to vote electronically beyond the said date and time. Once the vote on a resolution is casted by the Shareholder, the Shareholder shall not be allowed to change it subsequently. Only those Shareholders, who will be present in the AGM through VC/OAVM facility and have not asted their vote on the Resolutions through remote e-Voting and are otherwise not barred from doing so, shall be eligible to vote through e Voting system in the AGM. Members who have voted through Remote e Voting will be eligible to attend the AGM, but will not be eligible to vote at the AGM. A person whose name is recorded in the Register of Members or in the Register of Beneficial Owners maintained by the Depositories on the Cut-off Date only shall be entitle to avail the facility of remote e-voting as well as voting at the AGM. The manner of remote e-voting / e-voting systems for Shareholders holding shares in dematerialized mode, physica mode and for Shareholders who have not registered their e-mai addresses provided in detail in the Notice of the AGM. The details will also be made available on the Company's website www.indoaminesItd.com.

Any person, who acquires Shares and becomes a Member of the Company after sending of the Notice and holding shares as on the Cut-off date, may obtain the login ID and password by sending a request at helpdesk.evoting@cdslindia.com, However, if he/she is already registered with CDSL for remote e-voting then he/she can use his/her existing User ID and password for casting the vote. The manner of remote e-voting/ e-voting for Shareholders holding shares in dematerialized mode, physical mode and for Shareholders who have not registered their e-mail addresses has been provided in the Notice of the AGM.

All grievances connected with attending AGM & remote e-Voting and e Voting from the e-Voting System at AGM may be addressed to Mr. Rakesh Dalvi, Manager, (CDSL) Central Depository Services (India) Limited, A Wing, 25th Floor, Marathon Futurex, Mafatlal Mill Compounds, N M Josh Marg, Lower Parel (East), Mumbai - 400013 or send an email to helpdesk.evoting@cdslindia.com or call on 022-23058542/43.

The results of the remote e-voting and votes cast at the AGM shall be declared not later than two working days from the conclusion of the AGM. The results declared, along with the Scrutinizer's Report, shall be placed on the Company's website www.indoaminesItd.com and on the websites of the Stock Exchanges i.e. National Stock Exchange of India Limited and BSE Limited at www.nseindia.com and <u>www.bseindia.com</u>

Book Closure and Final Dividend:

The Shareholders may note that the Board of Directors, at its Meeting held on 10th August, 2023, has Recommended a Final Dividend of 10% i.e. Rs. 0.50/- (Rupees Fifty Paisa Only) per equity share of the face value of Rs. 5/- (Rupees Five Only) each for the financial year ended 31st March, 2023, as recommended by the Board, subject to the approval of the Shareholders at the AGM

Pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 and Regulation 42 of the Listing Regulations, notice is hereby given that the Register of Members and Share Transfer of the Company will remain closed from Thursday, September 21, 2023 to Wednesday, September 27, 2023 (both days inclusive) for annual closure and determining the entitlement of the Shareholders to the Final Dividend for the Financial Year 2022-23. Final dividend, if declared at the AGM, will be paid to the Shareholders whose names appear in the Register of Members of the Company as on as on Wednesday, September 20, 2023 ('Record Date') and in respect shares held in dematerialized form, it will be paid to Shareholders whose names are furnished by National Securities Depository Limited (NSDL) and Central Depository Services (India) Limited (CDSL). In case the Company is unable to pay the dividend to any Member in their bank accounts through electronic or any other means due to non-registration of bank account details by the Members, the Company shall dispatch the dividend warrant/cheque to such Members at the earliest.

For Indo Amines Limited

SD/-Vijay Palkar Managing Director & CEO DIN: 00136027 Date: 6th September, 2023 Place: Dombivli

Aicici Bank

Refer to the advertisement of the Demand Notice (13.2) published in Free Press (Eng), Mumbai Edition on 14-08-2021, Page no. 16 under he Borrower's name PRAVIN KAILAS PAWAR, LAN no LBMUM00005310089. Due to an inadvertent mistake in the said notice Borrower Name was missing. We therefore, request to read it as Borrower Name PRAVIN KAILAS PAWAR. While the other contents in the above said notice remains unchanged.

Date: September 07, 2023

Authorized Office



Regd. Office: Office No 3rd & 4th, 3rd Floor, The Centrium Village Kurla Kirol, Kurla (W), Mumbai 400070. Tel: 91-22-22840019. Email: sterling.guaranty@gmail.com CIN: L65990MH1983PLC031384 Website: www.sterling-guaranty.com

NOTICE OF 39[™] ANNUAL GENERAL MEETING, REMOTE E-VOTING INFORMATION AND BOOK CLOSURES DATES

NOTICE is hereby given that 39th Annual General Meeting of Sterling Guaranty 8 Finance Limited will be held on Friday, the 29th day of September, 2023 at 11:00 A.M. through Video Conferencing (VC) / other Audio Means (OAVM) facility to ansact the business as set out in the AGM Notice.

NOTICE is further given that pursuant to the provisions of Section 91 of the Companies Act, 2013 and Rules made there under and Regulation 42 of SEB Listing Obligation and Disclosure Requirement) Regulation, 2015, the Register of Members and share transfer books of the Company will remain closed fron Saturday, 23rd September, 2023 to Friday, 29th September, 2023 (both days

Pursuant to the provisions of Section 108 of the Companies Act, 2013, read with Rules made thereof and Regulation 44(1) of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirement) Regulation, 2015, the Company is providing e-voting acility to its Members holding shares as on **Friday, 22rd September, 2023,** being cut-off date, to exercise their rights to vote on business to be transacted at the AGM of the Company. The Members may cast their votes using an electronic voting system from a place other than the venue of the meeting (remote e-voting) The Company has engaged Purva Sharegistry (India) Pvt. Ltd, Shivshakti Industrial Estate, J. R. Boricha Marg, Lower Parel East, Mumbai, Maharashtra, 400011 to provide remote e-voting facility. The details pursuant to the provisions of the Companies Act, 2013 and rules thereof are as under:

Date of Completion of dispatch of Notice of AGM -07^{th} September, 2023. The remote e-voting period commences on Tuesday, 26" day September, 2023 from 09.00 a.m. and ends on Thursday, 28" September, 2023 at 5.00 p.m.

The voting through electronic means shall not be allowed beyond $5:00\ p.m.\ ol\ 28^m$ September, 2023. Any person who becomes the Members of the Company after dispatch of Notice of AGM and holding shares as of the cut-off date i.e. 22nd September 2023 can send request to https://www.evoting.nsdl.com or evoting@nsdl.co.in

In case you have any queries or issues regarding e-voting, you may refer the Frequently Ask Questions ("FAQs") and e-voting manual available a https://www.evotingindia.com / under help section. Email ID helpdesk.evoting@cdslindia.comPhone Number: 1800225533.
The facility for voting through Polling Paper shall be made available at the

AGM. A Member may participate in the AGM even after exercising his right to vote through remote e-voting but shall not be allowed to vote again in the

Scrutinizer's decision on the validity of a ballot form shall be final. Pursuant to Regulation 44(1) and (2) of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirement) Regulation, 2015, members who do not have Company by submitting the Polling Paper which will be distributed at the AGM. ccess to remote e-voting facility, may exercise their vote at the AGM of the By order of the Board of Directors

> Sterling Guaranty & Finance Limited Dharmen D Mehta Director

DIN: 00036787

Place: Mumbai

AXIS BANK LIMITED (CIN: L65110GJ1993PLC020769)

Structured Assets Group at Corporate Office, at 7 Floor, "Axis House", C-2, Wadia Inte Pandurang Budhkar Marg, Worli, Mumbai - 400025. <u>www.axisbank.com</u>

POSSESSION NOTICE As per Appendix IV read with rule 8(1) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002

he undersigned being the Authorised Officer of Axis Bank Limited, under the Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (SARFAESI Act) and in Reconstruction of minitarian Assets and enforcement of secting interest Act, 2002 (SARRAESI ACC) and in exercise of powers conferred under section 13 (12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued our Statutory Demand Notice dated 05th May 2021 bearing reference No. AXISB/SAG/PRK/2021-22/388 and dated 26th September, 2022 bearing reference No. AXISB/SAG/PRK/2022-23/1092 calling upon the Borrower/Mortgagors/Guarantors viz., 1) Chintamanis' plewellery Arcade Private Limited (Borrower and Hypothecator) having its office at Suraj Vista, 3 rd or, Kashinath Bhuru Marg, Prabhadevi, Dadar (West), Mumbai-400 028 2) and 3), being Mr Chintamani Kaigaonkar (Director, Mortgagor & Guarantor) and Mrs. Vaijayanti Chintamani Kaigaonkar (Director, Mortgagor & Guarantor) and Mrs. Vaijayanti Chintamani Kaigaonkar (Director, Mortgagor & Guarantor), both residing at 501, Suraj Vista, Kashinath Bhuru. Marg, Prabhadevi, Dadar (West), Mumbai-400 028, 4) Mrs. Nirmala A Kaigaonkar (Guarantor) esiding at 401, Suraj Vista, Kashinath Bhuru Marg, Prabhadevi, Dadar (West), Mumbai-400 028 and 5) Ar. Arun Kaigaonkar (HUF) through Karta (Guarantor) situated at 402, Suraj Vista, Kashinath Bhuru Marg, Prabhadevi, Dadar (West), Mumbai-400 028 to repay the aggregate amount mentioned in demand otice dated 05th May 2021 being Rs.20,28,49,287.54 (Rupees twenty crores Twenty-eight lakhs Forty-nin housand Two Hundred Eighty-seven and Paise Fifty-four) and being the amount due as on 30th April 202 with further interest at contractual rates payable/compounded at monthly rests from 01st May 2021 and thereafter some outstanding amount is repaid and thereafter again default was committed, thus another demand notice dated 26th September 2022 was issued to repay the aggregate amount mentioned in the said demand notice dated 26th September 2022 being Rs. 10,27,03,427.34 (Rupees Ten Crores Twenty seven Lakhs Three Thousand Four Hundred and Twenty Seven and Paise Thirty Four) being the amoun due as on 31st August 2022 with further interest at contractual rates payable/compounded at monthl

eceipt of the above mentioned Demand Notices of Axis Bank Limited. The Borrower/Mortgagors/Guarantors having failed to repay the aforesaid amounts, notice is hereby given to the Borrower/Mortgagors/Guarantors and the public in general that the undersigned being the uthorised Officer of Axis Bank Ltd. has taken **Symbolic Possession** of the property described herein elow in exercise of powers conferred on him/her under sub-section (4) of section 13 of SARFAESI Act read with rule 8 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 on this the "5th day of September

ests from 01st September, 2022 thereon till the actual payment within 60 days from the date of the

he Borrower/Mortgagors/Guarantors mentioned herein above in particular and the public in genera re hereby cautioned not to deal with the subject property and any dealings with the said property will be subject to the charge of Axis Bank Limited for an amount as mentioned hereinabove together with further nterest thereon at contractual rates, costs, charges, other monies until payment or realization in full. The Borrower/Mortgagors/Guarantors attention is invited to provisions of sub-section (8) of section 13 of

DESCRIPTION OF THE PROPERTY Property standing in the name of Mr. Chintamani Arun Kaigaonkar and Mrs. Vaijayant

the SARFAESI Act, in respect of time available, to redeem the secured assets

Flat No. 2304, 23rd Floor of the Tower No. '12', Project B Land, "Blue Ridge", Blue Ridg Unit B Tower No. 9 to 14 Co-operative Housing Society Limited, Hinjewadi, Pune constructed on the land bearing User Zone No., R-2, Survey Nos. 124/1, 124/2, 125/1, 125/2, 156/1 156/3, 161/1, 161/2, 162, 163/1A, 163/1B, 163/1C, 164/1, 164/2, 165/1 and 165/2 situated at Villago Hiniewadi, Taluka Mulshi , District Pune within the limits of Grampanchavat Hiniewadi, Taluk Panchayat Samitee Mulshi, Zilla Parishad Pune and within the registration district Pune and registration sub-district and Taluka Mulshi Pune with the following boundaries: East By: S No 123/2**, West By:** S No. 154/8(part), 154/9 and 154/10, **South By:** S No.124 (part), 125(part) 162(part), 163(part) and 165 (part) , **North By :** Internal Township Road and beyond that S Nos

Authorized officer, Date - 05.09.2023 Axis Bank Ltd

Form No. 3 [See Regulation-15 (1)(a)] / 16(3) **DEBTS RECOVERY TRIBUNAL MUMBAI (DRT 3)**

1st Floor, MTNL Telephone Exchange Building, Sector-30 A, Vashi, Navi Mumbai- 400703 Case No.: OA/863/2019

Summons under sub-section (4) of section 19 of the Act, read with sub-rule (2A) of rule 5 of the Debt Recovery Tribunal (Procedure) Rules, 1993.

M/S. PREESHA INTERNATIONAL

(1) M/s. Preesha International, D/W/S/O-Kavita

603, Shefeild Towers, C.S. Road, Anand Nagar, Dahisar East, Mumba Thane, Maharashtra - 400068.

SUMMONS

WHEREAS. O.A. No. 863/2019 was listed before Hon'ble Presiding Officer/Registrar on 04.01.2020. WHEREAS this Hon'ble Tribunal is pleased to issue summons/ notice on the said Application under section 19(4) of the Act, (OA) filed against you for

recovery of debts of Rs. 12,07,880/- (application along with copies of documents etc. annexed). In accordance with sub-section (4) of section 19 of the Act, you, the defendants are directed as under:

(i) To show cause within Thirty days of the service of summons as to why relief prayed for should not be granted; (ii)To disclose particulars of properties or assets other than properties and

assets specified by the applicant under Serial Number 3A of the original

iii)You are restrained from dealing with or disposing of secured assets of such other assets and properties disclosed under Serial Number 3A of the original application, pending hearing and disposal of the application for attachment of v)You shall not transfer by way of sale, lease or otherwise, except in the

ordinary course of his business any of the assets over which security interest is created and/ or other assets and properties. specified or disclosed under Serial Number 3A of the original application without the prior approval of the Tribunal; /)You shall be liable to account for the sale proceeds realized by sale of

secured assets or other assets and properties in the ordinary course of business and deposit such sale proceeds in the account maintained with the bank or financial institutions holding security interest over such assets You are also directed to file the written statement with a copy thereo

nished to the applicant and to appear before Registrar on 29.09.2023 at 10:30 A.M. failing which the application shall be heard and decided in you

Given under my hand and the seal of this Tribunal on this Date 22.06.2023.

Seal

hrough VC/OAVM.

Signature of the officer Authorised to issue Summons

Prashant Samdale Registrar DRT-III, Mumbai Note: Strike out whichever is not applicable

ECO HOTELS AND RESORTS LIMITED [Formerly known as SHARAD FIBRES AND YARN PROCESSORS LIMITED]

CIN: L55101MH1987PLC043970 Registered Office: 19, Floor-3rd, 408, Prabhadevi Industrial Estate, Veer Savarkar Marg, Prabhadevi, Mumbai - 400 025. **Website**: www.sharadfibres.co.in | **Email Id**: cssharadfibres2022@gmail.com

NOTICE OF THE 36" ANNUAL GENERAL MEETING, REMOTE E-VOTING INFORMATION

NOTICE is hereby given that the 36th Annual General Meeting ("AGM") of the Company for the vear ended March 31, 2023 is scheduled to be held on Thursday, September 28, 2022 at 3,00 p.m. at 2201/2202, La View, Jacob Circle, Mahalaxmi, Mumbai – 400 011. to transact the as stated in the Notice of AGM.

The Notice of the Annual General Meeting along with the Explanatory Statement and Annual Report of the Company including Directors' Report, Audited Financial Statements, Auditors Report, etc for the year ended March 31, 2023 has been sent to the Members at their e-mailed to those Members whose email addresses are registered with the Company/ RTA / Depository Participant as the case may be. The aforesaid documents are also available on the website of the Company www.sharadfibres.co.in, websites of the Stock Exchange, i.e. BSE Limited a www.bseindia.com and Notice of AGM on the website of CDSL i.e., www.evotingindia.com.

Pursuant to Provisions of section 108 of the Companies Act, 2013 read with the rules made there under and Regulation 44 of SEBI (LODR) Regulations, 2015, the Company is pleased to provide to its members the facility to exercise their right to vote by electronic means on all the resolutions through e-voting services provided by the Central Depository Services (India) Limited (CDSL) The Members holding shares either in physical form or dematerialized form, on cut - off date i.e September 21, 2023 may cast their vote electronically to transact the business set out in the Notice of AGM.

are given below:

Date: September 05, 2023

The date and time of end of remote e-voting: September 27, 2023 till $5:00 \, \text{p.m.}$ (IST)

Voting by electronic means shall not be allowed beyond 05:00 p.m. (IST) on September 27, 2023. Any person who becomes a member of the Company after dispatch of the Notice of the

Members who have cast their vote by remote e-voting prior to the AGM will also be eligible to attend and participate at the AGM but shall not be entitled to cast their vote during the AGM.

In case of any queries regarding the process and manner of electronic voting, Members may

refer to the CDSL's Frequently Asked Questions (FAQ) for Members and e-voting User Manual for members at the Downloads section of www.evoting.com or contact CDSL's $help desk, Email\, Ids: help desk.evoting @cdslindia.com.$

has been appointed as the Scrutinizer to scrutinize the e-voting process in a fair and transparent manner.

The facility for voting through polling paper will be also made available at the AGM

10. The Company was not required to close Register of Members and Share Transfer Books for the purpose of AGM.

Company Secretary & Compliance Officer

PRAXIS HOME RETAIL LIMITED

PRAXIS HOME RETAIL LIMITED

Regd. Off.: iThink Techno Campus, Jolly Board Tower D, Ground Floor, Kanjurmarg (East), Mumbai – 400042. Tel: +91 22 6882 4900 Email: investorrelations@praxisretail.in Website: www.praxisretail.in

NOTICE

NOTICE is hereby given that the Twelfth Annual General Meeting ("AGM" of the Members of PRAXIS HOME RETAIL LIMITED ("Company") will be held on Friday, 29th September 2023 at 11:30 A.M. (IST) through video conferencing ("VC") / other audiovisual means ("OAVM") ONLY to transact the business as set out in the Notice of AGM.

The AGM will be conducted in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 and the Rules made thereunder read with General Circulars No.14/2020 dated April 8, 2020, No.17/2020 dated April 13, 2020, No.20/2020 dated May 5, 2020, No. 02/2021 dated January 13, 2021, No. 21/2021 dated December 14, 2021, No. 2/2022 dated May 5, 2022 and No. 10/2022 dated December 28, 2022 issued by the Ministry of Corporate Affairs (collective feterred to as MCA Circulars') and SEBI (LODR) Regulations, 2015, throug ideo conferencing ("VC") / other audiovisual means ("OAVM") without the physical presence of the Members at a common venue.

The Company has completed sending the Notice along with the Annual Repo or the financial year 2022-23, by electronic mode on September 6, 2023 to al the Members whose email addresses are registered with the Company's Registrand Transfer Agent, Link Intime India Private Limited ("RTA") / Depositorie The Notice along with the Annual Report is made available on the website of the Company www.praxisretail.in. and on websites of the stock exchanges i.e. BSI Limited and the National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com respectively. The Notice is also available on the website of NOIN temperature and the National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com of NSDL at www.evoting.nsdl.com being the agency appointed by the Compan for providing e-voting and VC/OAVM facility for the AGM.

The remote e-Voting period begins on September 26, 2023 at 09:00 AM (IST and ends September 28, 2023 on at 05:00 PM (IST). The remote e-Voting module shall be disabled by NSDL for voting thereafter. The Members, whose imes appear in the Register of Members / Beneficial Owners as on the Reco names appear in the Register of Members / Beneficial Owners as on the Record Date ("Cut-off Date") i.e., September 22, 2023 may cast their vote electronically The voting right of shareholders shall be in proportion to their share in the paid up equity share capital of the Company as on the Cut-off Date. The Members who have cast their vote by remote e-voting prior to the meeting will be able to join the meeting but shall not be entitled to cast their vote again. Members are requested to refer the detailed instructions forming a

Members whose email addresses are not registered with the Company's RTA/ Depositories, may generate login credentials by following instructions given in the Notes section to Notice of the AGM. The same login credentials may also be sed by the members for attending the AGM through VC/ OAVM.

Notice for login for remote e-voting, e-voting during AGM and join the AGM

Any person who acquires shares and becomes Member of the Company after the Notice has been sent electronically and holds equity shares as on the Cut-off date, may generate the Login ID and password by following the procedure for voting as mentioned in the Notice.

e-voting as mentioned in the Notice.

(a) For receiving all communication (including Annual Report) from the Company electronically: a) Members holding shares in physical mode and who have not registered/updated their email address with the Company are requested to register/update the same by writing to the Company with details of folio number and attaching a self-attested copy of PAN card at investorrelations@praxisretail.in or rnt.helpdesk@linkintime.co.in

b) Members holding shares in dematerialized mode are requested to register. pdate their email addresses with the relevant Depository Participant

The Company has appointed Mr. Anant Gude, Practicing Company Secretar (M. No. ACS 7219 and COP No. 18623) of M/s. Anant Gude & Associates ompany Secretaries, Mumbai as the Scrutinizer for conducting remo voting process in a fair and transparent manner.

All grievances connected with the facility for voting by electronic means may be addressed to Ms. Pallavi Mhatre, Senior Manager, National Securities Depositor Limited, Trade World, "A' Wing, 4th Floor, Kamala Mills Compound, Senapat Bapat Marg, Lower Parel, Mumbai - 400 013 or send an email to evoting@nsd co.in or call at toll free no. 022- 4886 7000 and 022 - 2499 7000.

By Order of the Board of Directors
Praxis Home Retail Limited Sanu Kapoo Head Legal & Company Secretar ACS 1406 Place: Mumbai Date: September 7, 2023

SHUKRA BULLIONS LIMITED

CIN NO. L67120MH1995PLC284363 Reg. Office: 232, 2^{NO} FLOOR, PANCHRATNA, M. P. MARG, OPERA HOUSE, GIRGOAN MUMBAI Mumbai City MH 400004 IN Email: shukrabullions232@yahoo.com

NOTICE

will be held on Saturday, September 30°, 2023 at 02.30 P.M. IST through video conferencing ("VC") other audio visual means ("OAVM") to transact the businesses as mentioned in the notice dated 02nd September, 2023. The Company will send the notice of the 29th AGM and Annual Report for the period 2022-23 through electronic mode to the members whose email addresses are registered with the Company and/or Depositories in accordance with the circulars issued by Ministry of Corporate Affairs on account of COVID-19 pandemic dated 5th May, 2020 read with its circulars dated 8thApril, 2020, and Circular No. 10/202 dated 23th June 2021, and 13thApril, 2020 and SEBI circular dated 12th May, 2020,SEB Circular No. SEBI/HO/CFD/CMD/CIR/P/2020/242 dated 09.12.2020 and other circulars issued by MCA and SEBI time to timein that behalf. The Annual Report along with Notice convening the AGM is also available on website of the company at <u>www.shukrabullions.in</u> and on the website of National Depository Services (India) Limited at www.evoting.nsdl.com and also website of BSE Limited at www.bseindia.com. Kindly follow the details instructions given in the notice 02.09.2023 to attend and vote at the meeting for any information shareholders/members are requested to contact helpline number given in the notice. To cast vote shareholders holding shares in physical mode and whose email id is not registered with company may contact the RTA or follow the instruction given in the AGM notice. Members who wants to get email id registered with the company may contact RTA or follow the instruction given in the AGM notice date 02.09.2023. Notice is further given pursuant to section 91 of the Companies Act, 2013 and Regulation 42

of the LODR, 2015 that the Register of Members and the Share Transfer Books of the Company will remain closed from Saturday, September 23, 2023 to Saturday, September 30, 2023 (both days inclusive) for the purpose of ensuing 29th Annual General Meeting of the company.

As per the Section 108 of the Companies Act, 2013 read with the Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, the company has provided its shareholders the facility to cast their vote by electronic means (E-voting) on all the resolution set forth in the notice. The details are required pursuant to the provision of the Companies Act, 2013 and rules are given under: 1 Date of completion of sending of Notices 06th September, 2023

Ι.	Date of completion or sending of Notices	00 Coptombol, 2020		
2	Date & Time of commencement of voting through electronic means.	Wednesday, 27 th September, 2023 at 09:00 AM IST		
3	Date & Time of end of voting through electronic means.	Friday, 29 th September, 2023 at 05:00 PM IST		
4 Voting through Electronic means shall Friday, 29th September, 2023 at 0 not be allowed beyond.				
5	The Notice of 30th AGM is available on Company's website & on NSDL website	www.shukrabullions.in www.evoting.nsdl.com. www.bseindia.com		
6	Cut-off date for determining rights of entitlement of E-voting.	Saturday, 23 rd September, 2023		
7	Contact details of person responsible to address the grievances connected with the electronic voting and meeting through VC/OAVM;			

Facility for voting through ballot paper shall not be made available at the AGM and the members who have not cast their vote through remote e-voting shall be able to vote at the AGM. Members who have cast their vote through remote e-voting prior to the AGM may attend the AGM but shall not be entitled to cast their vote again.

Any person who becomes a member of the Company after dispatch of the Notice of the Meeting and holding shares as on the cut-off date i.e. Saturday, 23" September, 2023 may obtain user ID and password by sending a request at evoting@nsdl.co.in Any person whose name is recorded in the register of members or in the register of

beneficial owners maintained by the depositories as on cut off date i.e. Saturday, 23° September, 2023 only shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as voting in general meeting. FOR, SHUKRA BULLIONS LIMITED

CHANDRAKANT HIMMATLAL SHAH

Place: Ahmedabad

Date:02/09/2023

(DIN: 01188001)

PUBLIC NOTICE Notice is hereby given that Aastha

124(part), 125(part), 160/6, 160/5, 157/1+2, 157/3 and 165(part).

Hospital (S V Road, Balasinor CHS, Kandivali West Mumbai) will be destroying Medical Records of all (IPD) indoor patients dated from 23rd December 2012 to 31st December 2017.Records selected for destruction will include all records for patients (over 18 years of age at the time of treatment or prior to 31st December 2017.) Additionally. records of minor children as in 31st December 2017 and prior who are now 21 years of age or greater are scheduled for destruction. Medical ecords destruction will start from 01.11.2023. If any of the above records scheduled for destruction pertains to you and you would want the information, please contact our Medical records department and Manager Mr. Sanjay Zambre with a igned consent and copy of photo identification 022-28010800. 9892444422. Time: 12 pm to 8pm between Monday to Saturday



पुणे महानगरपालिका, पुणे भवन रचना विभाग

निविदा प्रक्रिया कक्ष निविदा जाहिरात - फेर निविदा कामे पुणे महानगरपालिका

१) ई-निविदा विक्री कालावधी:- ०७/०९/२०२३ दपारी २.३० वा. वाजेनंतर ते १४/०९/२०२३ दपारी २.३० वाजेपर्यंत

२) निविदा स्वीकृती व अंतिम दिनांक व वेळः- ०७/०९/२०२३ दुपारी २.३० वा. वाजेनंतर ते १४/०९/२०२३ दुपारी २.३० वाजेपर्यंत ३) तांत्रिक बाबींचा लिफाफा उघडणे दिनांक :- १५/०९/२०२३ दपारी ३.०० वा. वाजेनंतर

() (((()))	77 1114 11 11 11 11 11 11 11 11 11 11 11 1							
अ. क्र.	निविदा क्र.	खात्याचे नाव	कामाचे नाव	एकूण निविदा रक्कम	बयाणा रक्कम रुपये	कामाची मुदत	निविदा संच रुपये	निविदा विषयक जबाबदार व्यक्तीचे नाव
१	पी.एम.सी./भवन/ १०९/२०२३-२४	भवन रचना विभाग	नगररोड क्षेत्रीय कार्यालयाची नवीन इमारत बांधणे	४१५११७५	४१५१२	६ महिने (पावसाळा कालावधीसह)	१३५९	श्री. प्रफुल्ल भटकर ८३०८७४४९९७

टिप- जाहिरात क्र. २/४६८, दिनांक १४.०७.२०२३ रोजीच्या यापूर्वी मजकूर हा वर्तमान पत्रात प्रसिद्ध केलेला आहे.

जाहिरात क्रमांक: २/८२८ दिनांकः ६/९/२३

स्वाक्षरी/-कार्यकारी अभियंता भवन रचना कार्यालय पुणे महानगरपालिका



Regional Office: Netaji Marg, Nr. Mithakhali Six Roads, Ellisbridge, Ahmedabad-6. Phone: +91-79-26421671-75

SYMBOLIC POSSESSION NOTICE

NOTICE is hereby given under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and exercise of powers conferred under section 13(12) read with Rule 3 of th Security Interest (Enforcement) Rules, 2002, the Authorized Officer issued demand notice on the date mentioned against the account stated hereinafter calling upon them to repay the amount within 60 days from the date of receipt of said notice. The borrower(s), having failed to repay the amount notice is hereby given to the borrower(s) and the public in general, that the undersigned has taken symbolic possession of the property described herein below in exercise of the powers conferred on him under sub-section (4) of Section 13 of the said Act read with Rule 8 of the said Rules 2002 on the date mentioned against the loan account. The borrower(s) in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealing with the property will be subject to the charge of the Bank for the amounts, interest, costs and charges thereon. The borrowers'/borrowers' attention is invited to the provisions of sub-section (8) of section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured asset

Name of borrower(s) & Loan Account No.	Description of property mortgaged (Secured Asset)	Date of Demand Notice	Date of Symbolic Possession Notice	Outstanding Amt. as on Date of Demand Notice	
Mr. Laxman Vishwanath Jadhav Mrs. Kavita Laxman Jadhav 20004100003327	All that piece and parcel of the immovable property admeasuring about 61.11 Sq.mtr., Final Plot No.20/1/2, 18/7/B; G Wing; 205, Topline Paradise; Vehele Village, Mankoli Road, Bhiwandi-421302 and bounded by: North: Residency, East: Residency, West: Residency, South: Residency	31.10.2022	01.09.2023	Rs.13,81,145.78	
Mr. Tushar Jethalal Shah Mrs. Kalpana J Shah 20004010013073 20004010013114	All that piece and parcel of the immovable property admeasuring about 1280 Sq.ft of each flat situated at Final Plot No.303,304, B-1, Waterways, At- Agartakli, Tapovan Road, Opp. Jayshankar Mangal Karyalay, Dist: Nashik and bounded by: North: Residency, East: Residency, West: Residency, South: Residency	27.10.2022	01.09.2023	Rs.78,33,251.39 (aggregating amount)	
Place: Bhiwandi-Nashik Authorised Officer					

Date: 07/09/2023

CORRIGENDUM

Maharashtra-400604

Branch Office: ICICI Bank Ltd., Office Numbe 201-B, 2nd Floor, Road No 1 Plot No- B3, WIFI IT Park, Wagle Industrial Estate, Thane,

ANDHRA BANK ۷s

The details pursuant to the provisions of the Companies Act, 2013 and rules made thereunde

Date of Completion of sending Notice of AGM: September 4, 2022

The date and time of commencement of remote e-voting: September 25, 2023 at 09:00 a.m. (IST)

Meeting and holding shares as on the cut-off date i.e. September 21, 2023 may obtain the User ID and password from BIG SHARE SERVICES PRIVATE LIMITED (Registrar & TransferAgents of the Company).

Mr. Mahesh Soni failing him Mrs. Sonia Chettiar, Partner, Practising Company Secretaries

Notice is hereby given that 29th Annual General Meeting of SHUKRA BULLIONS LIMITED